

Novartis India Limited

Registered Office: Inspire BKC Part of 601 & 701 Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai – 400 051 Maharashtra, India Tel +91 22 50243000

Tel +91 22 50243000 Fax +91 22 50243010

Email: india.investors@novartis.com CIN No. L24200MH1947PLC006104

Website: www.novartis.in

January 4, 2021

To, The Secretary BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Sub.: Intimation of Newspaper advertisement by Novartis India Limited ("the Company") regarding the Meeting of the Board of Directors of the Company for the quarter and nine-months ended

December 31, 2020

Ref.: Scrip Code - 500672

Dear Sirs,

Apropos the subject matter quoted above, please find enclosed herewith the copies of the newspaper Notices in "Financial Express" and "Navshakti" on January 1, 2021.

This is for your information and record.

Thanking You.

Yours sincerely,

For Novartis India Limited

Trivikram Guda Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above

MAHINDRA MANULIFE INVESTMENT MANAGEMENT PRIVATE LIMITED

(Formerly known as Mahindra Asset Management Company Pvt. Ltd.) Corporate Identity Number: U65900MH2013PTC244758 Registered Office: AWing, 4th Floor, Mahindra Towers, Dr. G.M Bhosale Marg, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai 400 018 Corporate Office: 1st Floor, Sadhana House, 570, P.B Marg. Worli, Mumbai 400 018

Tel: 1800 4196244; website: www.mahindramanulife.com; email id: mfinvestors@mahindra.com

NOTICE NO. 48/2020

Uniformity in applicability of Net Asset Value (NAV) across various schemes upon realization of funds

NOTICE is hereby given to the Investors / Unit Holders of all the Scheme(s) of Mahindra Manulife Mutual Fund ('the Fund') that, in terms of clarifications issued by Securities Exchange Board of India (SEBI) vide its Circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/253 dated December 31, 2020, the Effective date mentioned in our notice-cum-addendum no. 47/2020 dated December 30, 2020, stands extended from January 1, 2021 to February 1, 2021.

All other provisions related to applicability of NAV, as mentioned in the aforesaid notice-cumaddendum, shall remain unchanged.

> For Mahindra Manulife Investment Management Private Limited (Formerly known as Mahindra Asset Management Company Pvt. Ltd.) Sd/

Place: Mumbai

Authorised Signatory

Date: December 31, 2020

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

NEHA RESOURCES LIMITED

(CIN: L51909RJ1987PLC018226)

Description of the Description

Registered Office: C/o Balaji Oil Mill 117, Industrial Area, Jhotwara, Jaipur, Rajasthan 302012 India Tel No.: +91-0141-2340609 | E-mail: cs@balaji-castings.com | Website: www.neharesources.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to provision of section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), the Company has completed the electronic transmission/physical dispatch of the Postal Ballot notice and postal ballot form on Thursday, December 31, 2020 to the members for seeking their Assent/ Dissent for the matters set out in the Postal Ballot Notice dated Tuesday, December 29, 2020. The Postal Ballot Notice and Postal Ballot Form are also available on the website of the Company www.neharesources.com

П	item No.	Description of the Resolution								
	1	Approval for Voluntary Delisting of the Equity Shares of the Company from the Calcutta Stock Exchange (*CSE*) i.e., the only Stock Exchange where the equity shares of the Company are listed.								
1	Pursuant to Se	ction 110 and other applicable provisions of the Act read with Rule 22 of the Rules, the Company is providing								

electronic voting facility for transacting the item of business through e-voting system of Link Intime India Private Limited (LIIPL). Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on cut off date being Friday, December 25, 2020 may cast their vote. The e-voting will commence from 9:00 a.m. on January 01, 2021 and end on 5:00 p.m. on January 30, 2021. Once the Vote is cast by a Member he/she shall not be allowed to change it subsequently. The detailed procedure/instructions for e- voting are contained in the Postal Ballot Notice.

The last date for receipt of votes cast through Postal Ballot form or e-voting from Members indicating their assent or dissent to the proposed resolution is January 30, 2021. Postal Ballot received after 5:00 p.m. on January 30, 2021 will be strictly treated as if the reply from such members has not been received. In case of non-receipt of postal ballot Form, Members may either send an email to cs@balaji-castings.comor apply to the

Registrar and Share Transfer Agent of the Company/ Company and obtain duplicate postal ballot form. The Postal Ballot Notice & the Postal Ballot Form can also be downloaded from our website www.neharesources.com. The result of the e-Voting & Postal Ballot will be announced by Chairman on or before February 01, 2021 at Registered office of Company and will be intimated to CSE and displayed along with the Scrutinizer's report on Company's website www.

In case of any query or grievances relating to voting by postal ballot including voting by electronic means, Members are

requested to contact -Mr. Manish Sancheti proprietor of M/s. M Sancheti& Associates (Practicing Company Secretary), Scrutinizer, E mail id: man.sancheti@gmail.com.

For Neha Resources Limited

Place: Jaipur Date: December 31, 2020

Madhu Sudan Somani Director



LIC Mutual Fund Asset Management Limited (Investment Managers to LIC Mutual Fund)

CIN No: U67190MH1994PLC077858

Registered Office: Industrial Assurance Bldg. 4th Floor, Opp. Churchgate Station, Mumbai - 400 020 Tel. No.: 022-66016000, Toll Free No.: 1800 258 5678, Fax No.: 022-22835606 Email: service@licmf.com • Website: www.licmf.com

NOTICE-CUM-ADDENDUM No. 34 of 2020-2021

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT ('SID') AND KEY INFORMATION MEMORANDUM ('KIM') OF THE SCHEME(S) OF LIC MUTUAL FUND ('THE FUND')

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated 17th September, 2020 read with SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/253 dated 31st December, 2020 in respect of all Schemes except LIC MF Liquid Fund and LIC MF Overnight Fund, for purchase application (including switch-in) received within cut-off time on a Business Day, irrespective of the amount, the closing Net Asset Value (NAV) of the day on which the funds are available for utilization shall be applicable with effect from 1st February, 2021 ("Effective Date"). It may be noted that the existing provisions on NAV applicability for LIC MF Liquid Fund and LIC MF Overnight Fund and cut-off timings for all schemes remain unchanged.

The below cut-off timings and applicability of NAV shall be applicable from the Effective Date:

For Purchase (including switch-in) of any amount:

- In respect of valid applications received upto 3.00 p.m. and where the funds for the entire amount are available for utilization before the cut-off time i.e. credited to the bank account of the Scheme before the cut-off time the closing NAV of the Business day shall be applicable.
- In respect of valid applications received after 3.00 p.m. and where the funds for the entire amount are credited to the bank account of the Scheme either on the same day or before the cut-off time of the next Business Day i.e. available for utilization before the cut-off time of the next Business Day - the closing NAV of the next Business Day shall be applicable.
- Irrespective of the time of receipt of application, where the funds for the entire amount are credited to the bank account of the Scheme before the cut-off time on any subsequent Business Day i.e. available for utilization before the cut-off time on any subsequent Business Day - the closing NAV of such subsequent Business Day shall be applicable

For determining the applicable NAV for allotment of units in respect of purchase / switch-in in the Scheme, it shall be ensured that:

- Application is received before the applicable cut-off time.
- Funds for the entire amount of subscription / purchase as per the application are credited to the bank account of the Scheme before the cutoff time.
- The funds are available for utilization before the cut-off time.

The aforesaid provisions shall also be applicable to systematic transactions like Systematic Investment Plan, Systematic Transfer Plan, etc offered by Schemes of the Fund.

This Addendum forms an integral part of the SID and KIM of all Schemes (except LIC MF Liquid Fund and LIC MF Overnight Fund) of LIC Mutual Fund.

All other contents of the SID and KIM remains unchanged.

Date: 31/12/2020

Place: Mumbai

For LIC MUTUAL FUND ASSET MANAGEMENT LIMITED

Authorized Signatory

As part of Go-Green initiative, investors are encouraged to register/update their email ID and Mobile Number with us to support paper-less communication.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



ओएनजीसी 📆 ONGC

HPHT ASSET, KAKINADA (A.P.) **EXPRESSION OF INTEREST (EOI)**

HPHT Asset. Kakinada invites Expression of Interest (EOI) from reputed and experienced Agencies for carrying out (1) Annual Civil Maintenance Works for 3 Years at ONGC OGT, Mallavaram, E.G. Dt. (2) Misc. Civil Works inside OGT Plant, Mallavaram, HPHT Asset, ONGC, Kakinada. Interested agencies are requested to submit their profile along with documentary evidence regarding PQC (Past Experience) on or before 14:00 Hrs. on 21-01-2021 through e-mail to saravanan2 r@ongc.co.in and sreenivasulu p@ongc.co.in. For further details please visit website https://tenders.ongc.co.in

HAR EK KAAM DESH KE NAAM

THE TRAVANCORE **CEMENTS LIMITED** (An ISO 9001:2015 Company) (A Govt. of Kerala Undertaking) Nattakom, Kottayam-686 013. 0481-2361371/72, Fax: 0481-2362354 E-mail: tcl.materials@gmail.com

E-Tenders are invited for . Establishing Clinker Grinding Unit

n EPC mode for Manufacturing Grey Cement. 2. Supply, Erection & Commissioning of Wall Putty Mills in Kerala For more details Visit

www.etenders.kerala.gov.in Chief Manager (O) I/C



GOVERNMENT OF TAMILNADU / PUBLIC WORKS DEPARTMENT BUILDING ORGANISATION, BLDGS (C & M) CIRCLE, CHEPAUK, CHENNAI - 5. TENDER NOTICE No. 53 BCM / 2020-21 / DATED : 29.12.2020. FORM OF CONTRACT: LUMPSUM / TWO COVER SYSTEM

For and on behalf of the Governor of Tamil Nadu, Sealed tenders are invited from the PWD eligible registered contractors by the Superintending Engineer, PWD., Bldgs (C&M) Circle, Chepauk, Chennai-5 for the following work:-Approximate Paried

No.	Name of work and EMD	value of work	renou	favour of
	Two Cover System: Providing road and other Additional Amenities in the Government PWD Employees Residential Complex at Todhanter Nagar, Saidapet, Chennai -15. EMD Rs. 10,70,000/-		10 Months	Executive Engineer, PWD Buildings (C) Division - I Chennal - 5.
	er schedule can be Downloaded at free of cost from		and the second second	하게 하는 것이 없는 것이 하면 하는 것이 없는 것이 없는 것이 없는 것이 없는 것이다.

https://www.tntenders.gov.in" and also available in the O/o the undersigned at a cost of Rs. 15000/- + Rs. 1800/- (GST). Tender schedule will be made available from 04.01.2021 to 08.02.2021. Last date of receipt of tender is 09.02.2021 upto 03.00 P.M. and opened on the same day at 04.00 P.M. by the undersigned. Contractors Eligibility conditions and Superintending Engineer, PWD., Buildings (C & M) Circle, Chepauk, Chennai - 5. DIPR/5083/Tender/2020

ADDENDUM NO. 27/2020



QUANTUM MUTUAL FUND

Profit with Process

Investment Manager: Quantum Asset Management Company Private Limited 7th Floor, Hoechst House, Nariman Point, Mumbai - 400021, India Toll Free No.: 1800-209-3863/1800-22-3863; Toll Free Fax No.: 1800-22-3864 Email: CustomerCare@QuantumAMC.com; Website: www.QuantumMF.com CIN: U65990MH2005PTC156152

NOTICE IS HEREBY GIVEN for following change to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) to Scheme(s) of Quantum Mutual Fund (The Fund) with effect from January 01, 2020

Notice-Cum-Addendum

Uniform applicability of Net Asset Value (NAV) across various schemes upon realization of funds

Investors / Unitholders are requested to note Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated September 17, 2020, in respect of all Scheme(s) of Quantum Mutual Fund except Quantum Liquid Fund, for purchase application (including switch-in) received within cutoff time on a Business Day, irrespective of the application amount, the closing Net Asset Value (NAV) of the day on which the funds are available for utilization shall be applicable with effect from January 1, 2021.

Accordingly, the existing provisions for applicability of NAV for Subscription / Purchases including Switch-in for the Schemes, (irrespective of the application amount) shall stand replaced with the following effective from

a. In respect of valid application received up to 3.00 p.m. on a Business Day at the official point (s) of acceptance and funds for the entire amount of subscription/ purchase (including switch-in) as per the application are credited to the bank account of the respective Scheme and are available for utilization before the cut-off time (3.00 p.m.)- the closing NAV of the day shall be applicable;

b. In respect of valid application received after 3.00 p.m. on a Business Day at the official point (s) of acceptance and funds for the entire amount of subscription / purchase (including switch-in) as per the application are credited to the bank account of the respective Scheme on same day or before the cut - off time of the next Business Day i.e. funds are available for utilization before the cut-off time of next Business Day- the closing NAV of the next Business Day shall be applicable;

c. Irrespective of the time of receipt of application at the official point(s) of acceptance, where the funds for the entire amount of subscription / purchase (including switch-in) as per the application are credited to the bank account of the respective Schemes on or before the cut - off time of the subsequent. Business Day i.e. funds are available for utilization before the cut-off time of subsequent Business Day - the closing NAV of such subsequent Business Day shall be applicable:

It may be noted that in case of Systematic Investment Plan (SIP), Systematic Transfer Plan (STP), Dividend

Transfer Facility, the units will be allotted based on the funds available for utilization by the respective schemes / target schemes irrespective of the installment date of the SIP, STP or record date of dividend declarations. Further, if the time of realization of funds can't be ascertained then the allotment of units will be as per the day

and date of realization of amount of subscription. It may also be noted that allotment of units in the normal course will be based on realization of amount of subscription or the date of receipt of application or the date of instalment (in case of SIP) whichever is later if both realization and application dates are different.

All other terms & conditions of the Schemes will remain unchanged.

This addendum forms an integral part of the SID / KIM of the scheme(s) of the Fund as amended from time to time.

> (Investment Manager - Quantum Mutual Fund) Jimmy A Patel

> For Quantum Asset Management Company Private Limited

Managing Director and Chief Executive Officer DIN: 00109211

Place: Mumbai Date: December 31, 2020

Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned equity shares of the

company ICICI Bank Limited is registered office at ICICI Bank Towers, Near Chakli circle, Vadodra, Gujarat 390007 have been lost/misplaced and the holder(s) of the said Equity share have applied to the Company to issue duplicate share certificate(s). Any person who has a claim in respect of the said Share should lodged the same with the

Company at its Registered within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) to the aforesaid applicant without any further intimation. Name of the Company | Folio Cartificate | Distinctive Nos | No. of

Name of the Company	No 1024921	No. 21999	Distinc	No. of	
			From	То	Shares
ICICI Bank Ltd.			10675301	10675755	455
100000000 model	1044578	40236	15846141	15847055	915
	1089466	79749	228040441	228040790	350
Date: 01.01.2021		Nan	ne : PRANAB	KUMAR CHAT	TERJEE

THE MAHARASHTRA STATE CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI (Incorporating The Vidarbha Co-Op Bank Ltd.)

(Scheduled Bank)

Head Office: Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan,

9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai - 400 001,

Post Box No. 472, Tel Nos. 91-022-22800747/22876015 to 20

Website: http://mscbank.com Corrigendum

Tender Notice for Lease of Movable & Immovable properties of Shri Adinath Sahakari Sakhar Karkhana Ltd., Shelgaon, Bhalwani, Post Jeur, Taluka Karmala, Dist. Solapur Published in Daily Newspapers "Financial Express & Loksatta "dated 04.12.2020. Please note that the Tender/Bid Form purchase, submission & Bid opening dates are extended as below. Please take a note of amendment made in some terms & conditions in the original Tender/Bid Form. As per amended terms & conditions submit Tender/Bid Form.

- Tender/Bid Form purchase date extended to 11.01.2021 upto 4.00 p.m. Bid submission date extended to 11.01.2021 upto 5.00 p.m.
- Bid opening date extended to 12.01.2021 at 2.00 p.m.

The amended terms and condition mentioned in the Bid/Tender Documents

published on bank's website http://mscbank.com shall apply to the said Lease. Bidder may download the revised Bid Form documents available for Lease on MSC Bank website upto 11.01.2021. (Dr. Ajit Deshmukh) Managing Director & Authorised Officer Date: 01/01/2021

Place : Mumbai

The Maharashtra State Co-Operative Bank Ltd., Mumbai

HATSUN AGRO PRODUCT LIMITED (CIN No.L15499TN1986PLC012747)

REGD OFFICE: DOMAINE, DOR NO.1/20A, RAJIV GANDHI SALAI(OMR) KARAPAKKAM, CHENNAI - 600 097. Phone: +91 44 2450 1622 Fax:+91 44 2450 1422. WEBSITE: WWW.HAP.IN: E-mail id: SECRETARIAL@HAP.IN

NOTICE

SUB:SUB:Transfer of Unclaimed Dividends and Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund(IEPF). The Notice is published pursuant to Rule 6(3)(a) of the Investor Education and

Amendment Rules, 2017(the Rules) read with Section 124(6) of the Companies Act, 2013 (The ACT) notified by the Ministry of Corporate Affairs and as amended from time to time. The Rules interalia contain provisions for transfer of all the shares in respect of

Protection Fund Authority(Accounting, Audit, Transfer and Refund)

which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the DEMAT Account of Investor Education and Protection Fund Authority(herein after referred to as "Authority") In compliance with the requirements set out in the Rules, the Comapny shall

send individual notices to the concerned shareholder(s) at their latest available address as per the Company's/RTA's records, that, their shares and dividends unclaimed by them are liable to be transferred to the Authority under the said Rules within the stipulated time / after the current Covid-19 Lock down Ends. The Company has uploaded full details of such shareholders and shares due

for transfer to DEMAT account of the Authority on its website at www.hap.in. The concerned shareholder(s) holding shares in physical forms and whose shares are liable to be transferred to the Authority may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of trnsfer of shares to the Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their names will stand automatically cancelled and be deemed non-negotible. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the DEMAT Account of the

share holders by February 28,2021 or such other date as may be extended, the Company shall with a view to complying with the requirements set our in the Rules, transfer the shares and unclaimed dividend to the Authority by the due date as per procedures stipulated in the Rules. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares

In case the Comapny does not receive any communication from the concerned

Authority by the due date as per procedure stipulated in the Rules.

transfered to IEPF including all the benefits accuring on such shares, if any, can be claimed back by them from Authority after following the procedure prescribed by the Rules. In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Share Transfer Agent at Integrated

Registry Management Services Private Limited, No.30, Ramana Residency,4th Cross,Sampige Road, Malleswaram, Bangalore - 560 003 Tel(080)2346 0815 to 818 Fax (080)2346 0819 EMail ID gopi@integratedindia.in.

PLACE: CHENNAI Date: December 31,2020.

For HATSUN AGRO PRODUCT LIMITED G.Somasundaram Company Secretary & compliance officer.

NOVARTIS INDIA LIMITED

Registered Office: Inspire BKC. Part of 601 & 701, Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai - 400 051

Tel.: +91 22 50243000: Fax: +91 22 50243010

Email: india.investors@novartis.com

Website: www.novartis.in

CIN: L24200MH1947PLC006104

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of the Securities and

Exchange Board of India (Listing

Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, notice is hereby given

that a meeting of the Board of Directors of Novartis India Limited is scheduled to be

held on Thursday, February 11, 2021 to

inter alia, consider and approve

the Unaudited financial results for the

quarter and nine-months ending on

The said Notice is also available on the

website of the Company www.novartis.in

and website of the BSE Limited

By order of the Board of Directors

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies, associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

Trivikram Guda

Company Secretary &

Compliance Officer

December 31, 2020.

www.bseindia.com.

31.12.2020



Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400 098

NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI), SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF THE SCHEMES OF EDELWEISS MUTUAL FUND

1. Appointment of director on the board Edelweiss Trusteeship Company Limited: Notice is hereby given that Ms. Rubi Arya has been appointed as an Independent Director on the Board of Edelweiss Trusteeship Company

Limited with effect from December 31, 2020. Details of Ms. Rubi Arya are as follows:

Name of Director	Age	Qualifications	Brief Experience
Ms. Rubi Arya	49 Years	Engineering Graduate from BIT Mesra, MBA from Xavier Labour Research Institute, Jamshedpur, Real Estate Advanced Management Programme from Harvard Business School.	Ms. Rubi Arya has more than 24 years of invaluable experience in human resources and business management. Further, she brings on board experience of managing and selling businesses, managing joint venture partners, building industry networks / relationships and overall holistic private equity / financial services / human resources skills. She has successfully led the management of private equity funds focused on real estate development, bullion products, infrastructure and real estate yield driven projects in India in her stint with Milestone Capital Advisor Private Limited.
			Further, she has also been accredited Independent Directors' certification programme conducted by Hund Partners and Board Evaluation Ltd, UK and also referred as one of the "Super Achievers in Human Resource Excellence" in March 2006. Apart from the above she has been actively engaged with industry bodies like the FICCI, IVCA, CII and NAREDCO.

2. Resignation of Mr. M. Naganathan from the board Edelweiss Trusteeship Company Limited: NOTICE is hereby given that Mr. M. Naganathan has ceased to be an Independent Director of Edelweiss Trusteeship Company Limited from

the close of business hours of December 31, 2020 and accordingly, all disclosures pertaining to Mr. M. Naganathan in the Statement of Additional Information (SAI) shall stand deleted. Pursuant to the above, necessary changes will be carried out in the relevant sections of the SAI/SID/KIM of the Schemes of the Edelweiss

Mutual Fund ("the Fund"). All the other provisions and terms and conditions of the Schemes of the Fund shall remain unchanged. This addendum shall form an integral part of the SAI/SID/KIM of the Schemes of the Fund, as amended from time to time. Investors are requested to take note of the above.

> For Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

> > Radhika Gupta Managing Director & CEO

For more information please contact: Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund) Registered & Corporate Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400098; Tel No:- 022 4093 3400 / 4097 9821

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

CIN: U65991MH2007PLC173409

New Delhi

Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: 022 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403 Website: www.edelweissmf.com

make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

financialem.epam.in

Place: Mumbai

Date: December 31, 2020



LIC Mutual Fund Asset Management Limited

(Investment Managers to LIC Mutual Fund) CIN No: U67190MH1994PLC077858

Registered Office: Industrial Assurance Bldg. 4th Floor, Opp. Churchgate Station, Mumbai - 400 020 Tel. No.: 022-66016000, Toll Free No.: 1800 258 5678, Fax No.: 022-22835606 Email: service@licmf.com • Website: www.licmf.com

NOTICE-CUM-ADDENDUM No. 34 of 2020-2021

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT ('SID') AND KEY INFORMATION MEMORANDUM ('KIM') OF THE SCHEME(S) OF LIC MUTUAL FUND ('THE FUND')

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated 17th September, 2020 read with SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/253 dated 31st December, 2020 in respect of all Schemes except LIC MF Liquid Fund and LIC MF Overnight Fund, for purchase application (including switch-in) received within cut-off time on a Business Day, irrespective of the amount, the closing Net Asset Value (NAV) of the day on which the funds are available for utilization shall be applicable with effect from 1st February, 2021 ("Effective Date"). It may be noted that the existing provisions on NAV applicability for LIC MF Liquid Fund and LIC MF Overnight Fund and cut-off timings for all schemes remain unchanged.

The below cut-off timings and applicability of NAV shall be applicable from the Effective Date:

For Purchase (including switch-in) of any amount:

- . In respect of valid applications received upto 3.00 p.m. and where the funds for the entire amount are available for utilization before the cut-off time i.e. credited to the bank account of the Scheme before the cut-off time the closing NAV of the Business day shall be applicable.
- In respect of valid applications received after 3.00 p.m. and where the funds for the entire amount are credited to the bank account of the Scheme either on the same day or before the cut-off time of the next Business Day i.e. available for utilization before the cut-off time of the next Business Day - the closing NAV of the next Business Day shall be applicable.
- Irrespective of the time of receipt of application, where the funds for the entire amount are credited to the bank account of the Scheme before the cut-off time on any subsequent Business Day i.e. available for utilization before the cut-off time on any subsequent Business Day - the closing NAV of such subsequent Business Day shall be applicable.

For determining the applicable NAV for allotment of units in respect of purchase / switch-in in the Scheme, it

- Application is received before the applicable cut-off time.
- . Funds for the entire amount of subscription / purchase as per the application are credited to the bank account of the Scheme before the cutoff time.
- The funds are available for utilization before the cut-off time.

The aforesaid provisions shall also be applicable to systematic transactions like Systematic Investment Plan, Systematic Transfer Plan, etc offered by Schemes of the Fund.

This Addendum forms an integral part of the SID and KIM of all Schemes (except LIC MF Liquid Fund and LIC MF Overnight Fund) of LIC Mutual Fund.

All other contents of the SID and KIM remains unchanged.

For LIC MUTUAL FUND ASSET MANAGEMENT LIMITED

Date: 31/12/2020 Place: Mumbai

Authorized Signatory

As part of Go-Green initiative, investors are encouraged to register/update their email ID and Mobile Number with us to support paper-less communication.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

OSBI

कॉर्पोरेट केंद्र, तनावग्रस्त आस्ति समाधान समूह, 2रा मजला, टॉवर "4", दि आर्केड बिल्डिंग, वर्ल्ड ट्रेंड सेंटर, कफ परेड, मुंबई - 400 005.

ई-लिलावाद्वारे आर्थिक मालमत्ता बँका/ ARCs/NBFCs/FIs यांना विकणे

भारतीय स्टेट बँक आर्थिक मालमत्ता ई-लिलावा मार्फत विकण्यासाठी बँका/ARCs/NBFCs/FIs यांच्याकडून बोली (बिड्स) मागविण्यात येतील. एसबीआयने वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अशा आर्थिक मालमत्ता विकत घेण्यासाठी बोली लावण्यास इच्छ्क असलेल्या बँका/ARCs/NBFCs/FIs, जर गोपनीयता करार आधी अस्तित्वात नसेल तर, बोली लावण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. बँकेबरोबर गोपनीयता करार करण्यासंबंधी आणि इतर प्रश्नांसाठी इच्छुक बँका/ARCs/ NBFCs/FIs बँकेशी पुढील ई-मेल वर संपर्क करू शकता dgm.sr@sbi.co.in

भारतीय स्टेट बँक, बँका/ARCs/NBFCs/Fls यांच्याकडून बँकेच्या एक्ण ₹307.59 करोड असलेल्या बुडीत खात्यांच्या (NPAs) (02) मालमत्तांच्या प्रस्तावित विक्रीसाठी स्वारस्याची अभिव्यक्ती मागवीत आहे. पात्र संभाव्य बोली लावणाऱ्यांना विनंती आहे कि त्यांनी आपली ई-लिलावात भाग घेण्याची तयारी "स्वारस्याची अभिव्यक्ती" मार्फत बँकेला कळवावी. अधिक माहितीसाठी कृपया बँकेची https://bank.sbi ह्या वेबसाइटला भेट द्यावी. अधिक तपशीलासाठी SBI In the news > Auction Notice > ARC AND DRT या लिंक वर क्लिक कर

स्थान: मंबई दिनांक: 01-01-2021

दिनांक : 39 डिसेंबर २०२०

(एआरसी) द्वारा

उप महाप्रबंधक

नोव्हार्टिस इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इन्स्पायर बीकेसी, ६०१ था भाग व ७०१, वांद्रे कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ कोन में.: +९१ २२ ५०२४३००० फॅक्स: +९१ २२ ५०२४३०१० ईमेल: india.investors@novartis.com

संकेत स्थळ: www.novartis.in

सीआवरमः एत२४२००एमरव१९४७पीएनसी००६१०४

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) विनियम २०१५ मधील विनियम २९ आणि ४७ च्या अन्वये सचना देण्यात येते की, अन्य बार्बीबरोबरच डिसेंबर ३१, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांवर विचार आणि मंजर करण्यासाठी नोव्हार्टिस इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार दिनांक फेब्रुवारी

११, २०२१ रोजी, आयोजित करण्यात येईल. सदरची सूचना कंपनीच्या www.novartis.in या संकेतस्थळावर आणि बॉम्बें स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये त्रिविक्रम गुडा कंपनी सचिव व अनपालन अधिकारी 39.92.2020



J HDFC ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड स्टॅंडर्ड लाइफ इन्व्हेस्टमेंट्स सोबत एक संयुक्त उपक्रम

नोंदणीकृत कार्यालय : एचडीएफसी हाउस, २रा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६५–१६६, बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई – ४०० ०२०. फोन: ०२२ ६६३१ ६३३३ • फॅक्स: ०२२ ६६५८ ०२०३ ई-मेल: shareholders.relations@hdfcfund.com • वेबसाईट: www.hdfcfund.com

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, इतर गोष्टींबरोबरच कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित आढाव्याच्या आधीन राहन दिनांक ३९ डिसेंबर २०२० रोजी संपणाऱ्या तिमाही व नऊमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय परिणामांवर विचार करून ते मंजूर करण्यासाठी एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (''कंपनी'')च्या संचालक मंडळाची सभा दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

सेबी (लिस्टिंगची जबाबदारी आणि प्रगटिकरणाची आवश्यकता) नियम, २०१५ मधील कलम २९(१) अन्वये स्टॉक एक्सचेंजेसना देण्यात आलेली सचना कंपनीची वेबसाईट (www.hdfcfund.com), बीएसई लिमिटेडची वेबसाईट (www.bseindia.com), आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांची वेबसाईट (www.nseindia.com) येथे उपलब्ध आहे.

एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड करिता

सिल्यिया फूर्ताडो

कंपनी सचिव

लिलावाचे

इंडियन ओव्हरसीज बँक

३० आणि ३२, तामरिंड हाऊस, तामरिंड लेन, फोर्ट, मुंबई- ४०००२३ दूरध्वनी: ०२२-२२६२२०१४, २२६५२०६२, ०२२-२६१७९७८, फॅक्स: ०२२-२२६२ २१४८ ई-मेल: iob0014@iob.in वेबसाईट: www.iob.in

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलावाकरिता जाहीर सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ (क्र.

५४ सन २००२) च्या नियम ८(६) अंतर्गत बँकेकडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत, ज्यांचा सांकेतिक कब्जा हा "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने त्या विकण्याच्या हक्कासह कर्ज खात्यामधील सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी केलेल्या सूचनेला अनुसरुन इंडियन ओव्हरसीज बँक, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी २४.०६.२०२० रोजी घेतला आहे. त्या (कर्जदार/गहाणवटदार) मे. ह्गली शिपब्रेकर्स लिमिटेड. ए) नोंदणीकृत कार्यालय: जे ९, जुना चायना बाजार, ५ वा मजला, खोली क्र. ७३, कोलकाता-४०००००१; बी) कॉर्पोरेट कार्यालय: ३२३, गिरिराज आयर्न मार्केट, संत तुकाराम रोड, मुंबई- ४००००९; सी) कॉर्पोरेट कार्यालय: २०७, टर्निंग पॉईंट, वाघवाडी रोड, तख्तेशवर, भावनगर ३६४००४, **गुजरात; फॅक्टरी:** V-२, सोसिया शिप ब्रेकिंग यार्ड, अलंग-सोसिया३६४०८१, तालुका तलजा, जिल्हा भावनगर, गुजरात. (संचालक/हमीदार/ गहाणवटदार) श्री. रमेश अगरवाल, लवकुश, रोड क्र. ८, ६०, हटकेश सोसायटी, विलेपार्ले (प.), मुंबई ४०००४९, (संचालक/हमीदार) सौ. स्शिला अगरवाल, लवकुश, रोड क्र. ८, ६०, हटकेश सोसायटी, विलेपार्ले (प.), मुंबई ४०००४९, (संचालक / हमीदार) श्री. विपिन अगरवाल, लवकुश, रोड क्र. ८, ६०, हटकेश सोसायटी, विलेपार्ले (प.), मुंबई ४०००४९, (संचालक/हमीदार) श्री. आदित्य अगरवाल, लवकुश, रोड क्र. ८, ६०, हटकेश सोसायटी, विलेपार्ले (प.), मुंबई ४०००४९ आणि (हमीदार/गहाणवटदार) मे. इंद्स्टील इंडस्ट्रिज, आरएस क्र. २७२/२७४, ब्लॉक क्र. १७१, पैरी प्लॉट क्र. १, तलजा रोड, गाव उखरला, तालुका घोघा, जिल्हा भावनगर, गुजरात यांचेकडून इंडियन ओव्हरसीज बँक, तारण धनकोंना थकीत रु. ४१,९८,७७,४३१.८८/ - (रुपये एकेचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख सत्त्याहत्तर हजार चारशे एकतीस आणि पैसे अठठ्याएँशी मात्र) अधिक त्यावरील उपार्जित आणि उपार्जित होणार पृढील व्याज आणि खर्च/प्रभार अशा ३१.११.२०२० रोजीस थकबाकीच्या वसुलीकरिता १९.०१.२०२१ रोजी विकण्याचे नियोजित आहे.

मिळकर्तीचे परिशिष्ट हटकेश सीएचएसएल, ८ वा उत्तर दक्षिण रस्ता, जेव्हीपीडी स्कीम, विलेपार्ले पश्चिम, मुंबई- ४०००४९ येथे स्थित प्लॉट क्र. ६० येथील मोजमापित ६१५ चौ. यार्डस् म्हणजेच ५१४ चौ. मी. निवासी बंगला अशा श्री. विपिनकुमार अगरवाल आणि श्री. रमेश कुमार अगरवाल यांचे नावे शेअर प्रमाणपत्रातील दिनांक ०७.०३.१९८० रोजीची हस्तांतर नोंद पी४० येथे नोंदणीकृत आणि ०२.०२.१९७६ रोजी निष्पादित हटकेश सीएचएस लि. आणि श्री. गणपतराय के, अगरवाल दरम्यानचा भाडेपट्टा विलेख) श्री. विपिनकुमार अगरवाल आणि श्री. रमेश कुमार अगरवाल मालकीच्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग, खालीलप्रमाणे सीमाबध्दः उत्तरेला किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ५९, दक्षिणेला किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ६१, पूर्वेला किंवा त्या

दिशेने: प्लॉट क्र. ५७ आणि प्लॉट क्र. ५८, पश्चिमेला किंवा त्या दिशेने: उत्तर दक्षिण रस्ता क्र. ८.

er er	लिलावाचा तपशील
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१९.०१.२०२१ रोजी दु. १.०० ते दु. ३.०० दरम्यान सह विक्री पूर्ण होईपर्यंत पाच मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह
इअरचा भरणा	बाब क्र. २ आणि ३ मधील अटी आणि शर्तींनुसार
राखीव किंमत सह ०.७५% कर	रु. ३०,२६,००,०००/- (रुपये तीस कोटी सव्वीस लाखमात्र)
इसारा अनामत रक्कम	ह. ३,०४,८६,९५०/- पेक्षा कमी नाही (इअरवरील ०.७५% टीडीएस सह) कृपया मुद्दा क्र. १६ मधील अटी आणि शर्तींचा संदर्भ घ्यावा.
बोली वाढविणे	रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)
मिळकतीचे निरीक्षण	०८.०१.२०२१ रोजी दु. १.०० ते सायं. ५.०० दरम्यान
इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरू	०४.०१.२०२१ पासून
इअरसह बोलीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख	१४.०१.२०२१
**बँकेला ज्ञात स्थानिक स्वराज्य संस्थेची थकबाकी (मिळकत कर,	आमच्या रेकॉर्डनुसार आम्हाला ज्ञात नाही

जलिनःस्सारण, वीज बिल्स इ. * * सांविधानिक थकबाकी पेक्षा बँकेच्या थकबाकीला प्राधान्य ई- लिलावाच्या अटी आणि शर्ती :

- १. सदर विक्री ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ मध्ये विहित अटी आणि शर्ती आणि पुढील
- (१) लिलाव विक्री www.mstcecommerce.com ऑनलाईन द्वारा ई-लिलाव विक्री करण्यात येईल. २. इच्छुक बोलीदार/खरदेदीदारांना त्यांच्या मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी वापर करून पोर्टल (https://www.mstcauction.com) वर नोंदणी करण्याची विनंती करण्यात येत. पुढे त्यांना आवश्यक केव्हायसी कागदपत्र अपलोड करण्याची विनंती करण्यात येते. एकदा केव्हायसी कागदपत्र ई-लिलाव सेवा प्रविठादारांद्वारा तपासले (२ कामकाजी दिवस लागू शकतात) की, इच्छक बोलीदार/खरेदीदारांनी इअर रक्कम ऑनलाईन मोड वापरून पोर्टल मधील ई-लिलाव दिनांक आणि वेळ आधी १४.०१.२०२१ रोजी त्याच्या ग्लोबल ईअर वॉलेट मध्ये हस्तांतर करावेत. केव्हायसी कागदपत्राचे नोंदणीकरण, पडताळणी आणि वॉलेटमध्ये इअरचे हस्तांतर लिलावा पूर्वी पुरेशा आधी पूर्ण होणे आवश्यक आहे.
- आयकर अधिनियम १९६१ च्या कलम १९४/ए च्या अनुपालनात राखीव किंमतीवर १% दराने आयव (३१.०३.२०२१ पर्यंत ०.७५% कपात) पर्यंत कपात वर्जा करायचा आहे आणि खरेदीदारांच्या पॅन नंबर अंतर्गत भरायचा आहे. कारण कर फक्त राखीव किंमतीवर मोजण्यात येईल. बोलीदारांनी बोली रक्कम पन्नास लाख आणि वरील असल्यास बोली वाढविण्याच्या रकमेवर ०.७५% आयकर भरायचा आहे आणि बँक त्यांची कोणतीही जबाबदारी घेणार नाही. स्थावर मिळकतीची विक्री/हस्तांतर रुपये पन्नास लाख आणि वरील असल्यास हस्तांतरितीने आयकर म्हणून मोबदल्याच्या ०.७५% शी समान रक्कम चुकती करायची आहे.
- ४. सहभागी होणाऱ्या बोलीदारांनी नोंद घ्यावी की ०१.१०.२०२० पासून कलम १९४-ओ अंतर्गत आयकर अधिनियम, १९६१ ची सध्या अधिनियमित सुधारणा करण्यात आली आहे. १% टीडीएस (३१.०३.२०२१ पर्यंत ०.७५% कपात) हा ई-कॉमर्स पार्टिसिपंटस द्वारे लिलावाच्या अंतर्गत मिळकतीच्या मुल्यावर देय आहे. त्यामळे ई-कॉमर्स ऑपरेटर्स आणि ज्यांनी सेवा घेतली आहे ते एमएसटीसी पात्र राहतील आणि ई-कॉमर्स पार्टिसिपंटस् म्हणून ओळखले जातील त्यामुळे एमएसटीसी सदर कलमाच्या अंतर्गत इअरवरील ०.७५% टीडीएस कापेल. जी निश्चित केलेल्या राखीव किंमती आणि बोली वाढीच्या रकमेवर राहील. ती सदर टीडीएस रक्कम वाढण्याच्या प्रमाणात राहील जी बोलीदारांने यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर भरायची आहे.
- वरील उल्लेखित इसारा अनामत रक्कम (इअर) रक्कम ही बोलीदारांच्या ग्लोबल इएमडी वॉलेट मध्ये एनईएफटी/आरटीजीएस (https://www.mstcecommerce.com कड्न चलन जनरेट केल्यानंतर) चलन प्राप्त झाल्यास द्वारा ऑनलाईन भरणा करायचे आहे. हस्तांतरणाचे प्रदान कोणत्याही शेड्युल्ड कमर्शिअल बँकेकड्न केले जाऊ शकते. इअरचा चा भरणा कोणत्याही इतर मार्गे जसे की चेक स्विकारले जाणार नाही. बोलीदारांनी आवश्यक इअर ऑनलाईन भरणा न केल्यास ते ई-लिलावामध्ये भाग घेऊ शकत नाहीत. सदर इसारा अनामत रक्कमेवर कोणतेही व्याज देय नाही.
- ६. ई-लिलावाकरिता प्लॅटफॉर्म (https://www.mstcecommerce.com) हे ई-लिलाव सेवा पुरवठादार, मे. एमएसटीसी लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे २२५-सी, ए. जे. सी. बोस रोड, कोलकत्ता -७०००२० (संपर्क फोन आणि टोल फ्रिं क्रमांक ०७९-४१०७२४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३-५३४२) द्वारा पुरविण्यात येईल. इच्छक बोलीदार/खरेदीदारांनी ई-लिलाव सेवा पुरवठादार वेबसाईट https://www.mstcecommerce.com येथे ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. सदर
- सेवा प्रवठादारांकडून पोर्टल वर ई-लिलावाकरिता प्रात्यक्षिक/ प्रशिक्षण प्रविण्यात येईल. ७. सदर प्रकाशन म्हणजे विक्रीसाठी सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागवून ई-लिलाव विक्री करण्याबाबत सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाकरिता कर्जेदार/गहाणदार/हमीदार यांना १५ दिवसांची सूचना सुद्धा आहे. तारण मत्तेच्या विक्रीकरिता अटी आणि शर्तीकरिता कृपया आमचे वेब पोर्टल www.iob.in आणि https://ibapi.in. वर भेट द्या. मिळकतीचे निरिक्षण/ई-लिलावा संबंधित पढील तपशिलाकरिता इच्छुक बोलीदारांनी श्री. राहल गौतम (मोबा. ९४५७०५३०९९), इंडियन ओव्हरसीस बँक, फोर्ट शाखा, मुंबई, दू: ०२२-२२६१७९७८ यांच्याशी संपर्क साधावा.

कृपया तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता www.iob.in आणि सेवा पुरविठादार वेबसाईट www.mstcecommerce.com लिंकचा संदर्भ घ्यावा.

प्राधिकृत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक epaper दिन्दे हैं है हैं हैं siournal in

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

उप महाव्यवस्थापक (विभागीय प्रमुख) बँक ऑफ बडोदा, एमएमएसआर

३, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड पियर, मुंबई - ४००००१.

'जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे अट'' तत्त्वाने बँकेच्या ०९ जुन्या कार्सच्या विक्रीकरिता इच्छुक पक्षकारांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. वाहनांचे तपशील खाली दिले आहे : अ. कर्जदाराचे नाव निर्मिती नोंदणी. क्र. (१) राखीव किंमत मॉडेल निविदा जमा

वाहनांच्या विक्रीसाठी लिलाव

क्र.			वर्ष		(२) इअर रक्कम	करण्याकरिता शेवटची दिनांक आणि वेळ	दिनांक आणि वेळ		दिनांक आणि वेळ
?	मे. बानु टूर्स अँड ट्रॅव्हल्स	टाटा इंडिगो (यार्ड १*)	२०१६	एमएच-४७- एन-४२२९	(१) राखीव किंमत :- रु. १,०८,०००.०० (२) इअर रक्कम:- रु. ११,०००.००	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून	०७-०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	श्री. राजेश कुमार मोबा. क्र. ८८७९९७०४१२, ९९५५५१८१५०	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत
?	शेखर एच. गावणे	इंडिगो मानझा औरा क्वाडरजेट९० (यार्ड १*)	२०१६	एमएच-०४- ईक्यू-४००९	(१) राखीव किंमत :- रु. ९९,०००.०० (२) इअर रक्कम :- रु. १०,०००.००	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून	०७-०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	श्री. एम.एच. खान मोबा. क्र. ८८७९९७०४१८, ९९१८४८३५९९	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत
B	नरेंद्र शिवराम मोरे मे. नमस्ते	मारूती ओमनी (यार्ड १*) ह्युंडाई एक्सेंट	२०० ९ २०१६	एमएच-०१- एएम-६०२७ एमएच-०१-	(१) राखीव किंमत :- रु. २७,०००.०० (२) इअर स्कम :- रु. ३,०००.०० (१) राखीव किंमत :-	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून १६-०१-२०२१	०७-०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	श्री. राजीव रंजन मोबा. क्र. ८८७९९७०४३८, ८१४०५०८५५८ श्री. आशिष घोटानकर	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत १६-०१-२०२१
	मुंबई टूर्स अँड ट्रॅव्हल्स	सीआरडीआय बीएस।∨ (यार्ड १*)		सीजे-५७२६	रु. २,५२,०००.०० (२) इअर रक्कम :- रु. २६,०००.००	दु. २.०० पासून	स. ११:०० ते दु. ३:०० वा.	मोबा. क्र. ८८७९९७०४४९	दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत
अ	शेखर एच. गावणे	इंडिगो मानझा औरा क्वाडरजेट९० (यार्ड १*)	२०१२	एमएच-०४- एफआर- ९९३०	(१) राखीव किंमत :- रु. १,३५,०००.०० (२) इअर रक्कम :- रु. १३,५००.००	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून	०७-०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	श्री. आशिष घोटानकर मोबा. क्र. ८८७९९७०४४९	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत
w	मे. मिझान टुर्स अँड ट्रॅव्हल्स	ह्युंडाई एक्सेंट सीआरडीआय + एबीएस (यार्ड २*)	२०१७	एमएच - ४३ - बीजी-४५५५	(१) राखीव किंमत :- रु. २,५२,०००.०० (२) इअर रक्कम :- रु. २६,०००.००	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून	०८-०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	श्री. विजय कदम मोबा. क्र. ८८७९९७०४३४, ९८३३३५८९३८	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत
9	कैलाश देवीकर	शेवरलेट बीट (यार्ड ३*)	२०१७	एमएच-०२- डीक्यू-०८३५	(१) राखीव किंमत :- रु. ५८,५००.०० (२) इअर रक्कम :- रु. ६,०००.००	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून	०९०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	सौ. श्वेतांबरी लाड मोबा. क्र. ९१५२९४०१०१, ९८९२२२७५७८	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत
۷	मे. मुजावर दुर्स अँड ट्रॅव्हल्स	शेवरलेट एन्जॉय १.३ एल (यार्ड ४*)	२०१६	एमएच-०२- ईएच-१७१२	(१) राखीव किंमत :- रु. २,६१,०००.०० (२) इअर रक्कम :- रु. २७,०००.००	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून	११-०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	श्री. दिनेश आर्या मोबा. क्र. ८८७९९७०४१५, ९९५०५४६३३४	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत
3	मे. सारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स	ह्युंडाई एक्सेंट सीआरडीआय बीएस।V (यार्ड ४*)	२०१७	एमएच-०१- सीआर-०४२८	(१) राखीव किंमत :- रु. २,३४,०००.०० (२) इअर रक्कम :- रु. २४,०००.००	१६-०१-२०२१ दु. २.०० पासून	११-०१-२०२१ स. ११:०० ते दु. ३:०० वा.	योगेश जोशी मोबा. क्र. ९९८७८१००७८	१६-०१-२०२१ दु. ०३.०० ते सं. ०५.०० वा. पर्यंत

🍍 हे यार्डचे नाव दर्शवते जेथे कार्स पार्क केल्या आहेत. संपूर्ण पत्त्याकरीता कृपया सदर सूचनेत नमूद अटी आणि शर्तींच्या बाब क्र. १० चा संदर्भ घ्यावा. कृपया नोंद घ्यावी की, वरील उल्लेखित राखीव किंमत जीएसटी आणि कर वगळून आहे.

🔾 📑 निविदा मुंबई येथे देय बँक ऑफ बडोदाच्या नावे क्रॉस डिमांड डाफ्ट/बँकर्स चेकच्या स्वरूपात वाहनानुसार राखीव किंमतीच्या १०% इसारा रकमेद्रारे परिपूर्ण असावी.

२. इसारा अनामत रक्कम ही वरील तक्त्यात नमूद नुसार असावी, वरील नमूद वरील नमूद रकमेपेक्षा कमी इअर विचारात घेतली जाणार नाही. ३. प्रत्येक वाहनांसाठी वेगवेगले प्रस्ता '**'वाहन क्र. _____ करिता प्रस्ताव''** असे ठळकपणे लिहन सादर करणे आवश्यक आहे आणि यांचेकडे सादर करणे आवश्यक

बँक ऑफ बडोदा, विभागीय कार्यालय, एमएमएसआर, २ रा मजला, ३, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड पियर, मुंबई - ४००००१.

४. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट/बॅंकर्स चेक च्या ऐवजी अन्य माध्यमाने परिपूर्ण असलेले प्रस्ताव अवैध ठरतील ५.) इसारा अनामत रक्कम ही यशस्वी बोलीदाराने बँकेने केलेल्या पत्रव्यवहाराच्या तारखेपासून ०७ दिवसात प्रस्ताव रकमेच्या उर्वरित रक्कम जमा करण्यात कसूर

केल्यास किंवा यशस्वी बोलीदार प्रस्ताव काढून घेण्यासाठी इच्छक असल्यास जप्त करण्यात येईल. ६.) बोली रक्कम ही राखीव किंमत ऐवढी किंवा त्यावर सादर करावी आणि बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव रु. ५०००/- (रुपये पाच हजार मात्र) च्या पटीत वाढवावे.

७. बँकेने अशा लिलावासाठी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा हक्क राखून ठेवला आहे. ८. बँक वाहनाची कोणतीही उणीव किंवा अन्य नुकसान किंवा कोणताही भाग गहाळ होणे यासाठी जबाबदार राहणार नाही.

९. सदर कालावधीच्या दरम्यान थकीत असल्यांस कर, इन्श्ररन्स प्रिमियम यशस्वी खरेदीदाराने भरायची आहे. बँक कोणत्याही कोणतेही नुकसान, हानी, खराब होणे आणि वाहनाची चोरी किंवा भाग काढणे यासाठी जबाबदार राहणार नाही

१०. **सर्व वाहने** येथील आमच्या कारशेडच्या पत्त्यावर परिक्षण/निरिक्षणासाठी उपलब्ध होतील.

 यार्ड क्र. १: प्रमुख स्टॉकयार्ड, नवकर सीएफएस समोर, रासायनी रोड, कोन गाव, पनवेल. • **यार्ड क्र. २:** गाव कोलेकल्याण, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई- ४०००५५ चा सीटीएस क्र. ५५३०/ए (भाग) बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक पार्किंग लॉट

• **यार्ड क्र. ३:** सर्व्हे क्र. १४५/१६४/१६८, हिस्सा क्र. १ आणि२, वॉल्टन मागे, मुंबई अहमदाबाद हायवे, सासुपाडा, नायगाव, वसई, जि. पालघर-४०१ २०८ • **यार्ड क्र. ४:** २९, आदर्श लघु मार्केट, रोड क्र. २७, आयटीआय कॉलेज मेन गेट समोर, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम) ४००८०४. ११. बोलीदारांनी प्रस्ताव दिलेली उच्चतम रक्कम यशस्वीसाठी विचारात घेतली जाईल.

१२. प्रयोज्य नुसार सर्व प्रभारासह कोणत्याही प्राधिकरणाची थकबाकी अभिहस्तांकन हस्तांतर आणि आरटीओ रजिस्ट्रेशन तसेच प्रतिलिपी आरसी बूक/स्मार्ट कार्ड इ. प्राप्त करण्याचा खर्च फक्त यशस्वी बोलीदाराने करायचा आहे.

१३. प्रस्ताव दिलेली रक्कम जीएसटी वगळून असेल. राखीव किंमतीच्या खालील बोली फेटाळण्यात येतील. १४. प्रस्ताव स्वीकारल्यावर संपूर्ण प्रदानासाठी यशस्वी बोलीदाराने डिमांड डाफ्ट/बँकर्स चेक जमा केल्यानंतरच कारची डिलिव्हरी यशस्वी बोलीदारांना करण्यात येईल.

१५. यशस्वी बोलीदारांने विहित तारीख किंवा ३ दिवसांत आरसी बूक आणि इन्शुरन्स मध्ये नाव बदलल्यावर वाहनाची डिलिव्हरी घेण्यासाठी वाहन नोंदणीची व्यवस्था करणे

आवश्यक आहे त्याशिवाय वाहन यशस्वी बोलीदारांना सोपविले जाणार नाही.

१६. वाहनाची डिलिव्हरी प्रस्ताव रकमेच्या उर्वरित रकमेसाठी डीडी/बँकर्स चेक वटल्याच्या तारखेपासून १० (दहा) दिवसांत आमच्या कार्यालयाकडून देण्यात येईल. १७. प्रस्ताव **१६.०१.२०२१** रोजी ०२.०० किंवा पूर्वी आमच्याकडे पोहोचणे आवश्यक आहे. बोली **बँक ऑफ बडोदा, इमारत क्र. १७-बी, पहिला मजला, मीटींग हॉल,**

देना बँक इमारत, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे उपस्थित असलेल्या बोलीदारांच्या उपस्थितीत १६.०१.२०२१ रोजी द्. ३.०० ला उघडण्यात येतील. १८. वाहन हे 'जे आहे जेथे आहे आणि जे जसे आहे अटींवर' विकण्यांत येतील आणि इच्छक बोलीदारांनी बँकेच्या प्रभाराच्या व्यतिरिक्त वाहनावरील कोणत्याही प्राधिकरणाचा कोणताही दावा, प्रभार संदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी वाहनाचे नामाधिकार, व्याप्ती, दर्जा आणि परिमाण बाबत स्वतःचे समाधान करण आवश्यक आहे. विक्रीसाठी ठेवलेले वाहन, वाहनावरील प्रभार/बोजा किंवा अन्य कोणत्याही बाबी या ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर विचारात घेतल्या

१९. सर्व अटीचे पालन न करणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. २०. कार फक्त बोलीदार/प्रस्तावदाराच्या नावे हस्तांतर करण्यात येईल.

२१. नोंदणीच्या हस्तांतरणाशी संबंधित सर्व दर आणि खर्च यशस्वी बोलीदाराने करायचा आहे.

२२. यशस्वी बोलीदाराच्या नावे वाहनाच्या हस्तांतरणासाठी सर्व औपचारिकता आणि प्रक्रिया फक्त बोलीदाराने पूर्ण करायची आहे. २३. प्रत्येक अर्ज खालीलप्रमाणे सहाय्यभूत असणे आवश्यक आहे.

i) पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्डची प्रत असे ओळखीचे पुरावे. ii) टेलीफोन बिल/वीज बिल/आधार कार्ड असे पत्त्याचे प्रावे.

२४. कर्जदार लिलावात सहभागी/ वरील वाहनाचा लिलाव करण्यापूर्वी थकबाकीची तडजोड/चुकती करु शकतात. सदर सूचना ही कर्जदारांच्या माहीतीसाठी सुद्धा प्रकाशित करण्यात येत आहे.

दिनांक : ३०.१२.२०२० ठिकाण : मुंबई

सही/-प्राधिकृत अधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!





मेकर टॉवर्स, कफ परेड, मुंबई - ४०० ००५, दः ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल : cs6041@pnb.co.in

कब्जा सूचना

ज्याअथीं. पंजाब नॅशनल बॅकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून ११.१२.२०१८ रोजी मागणी सचना जारी करुन कर्जदार श्री. भरत जगन पुजारी यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. १०,९५,२१६/- (रुपये दहा लाख पंच्याण्णव हजार दोनशे सोळा मात्र) ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते.

कर्जदार यांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकमल (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये २९ डिसेंबर, २०२० रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिलकतीचा कब्जा घेतलेला आहे.

तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरत्दी अन्वये कर्जदार/ हमीदार/ गहाणदारांचे लक्ष वेधले जाते.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम रु. १०,९५,२१६.०० आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील. स्थावर मिळकतीचे वर्णन

सर्व्हें / गट क्र. १५०/१५१, गाव सार्वोली (बुद्रुक), तालुका: शहापूर, ठाणे- ४२१६०१ येथे स्थित असलेले आणि वसलेले बांधण्यात येणारे प्लॉट क्र. ५१ प्रोजेक्ट नावे डेल्व्यान ॲपेक्स मध्ये वेलेनो अपार्टमेंट नावे इमारतीमध्ये तळमजल्यावर फ्लॅट परिसर क्र. ०२. मोजमापित अंदाजे ५२५ चौ.फ्. क्षेत्र (बिल्ट अप).

दिनांक : २९.१२.२०२० ठिकाणः मुंबई

एस.ए. वासनिक, प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A. Peninsula Business Park. Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 Email: investorrelation@nipponindiaim.com Website: mf.nipponindiaim.com

NOTICE

NOTICE, pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, January 27, 2021, *inter alia*, 1) to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter and Nine months ended December 31, 2020; and 2) to consider the interim dividend on the equity shares of the company.

This information is also available on the website of the company i.e. mf.nipponindiaim.com and also available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com

For Nippon Life India Asset Management Limited (formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) Nilufer Shekhawat Company Secretary & Compliance Officer

Date: December 31, 2020 Place: Mumbai

जाहीर नोटीस

मा. उपविभागिय अधिकारी, ठाणे विभाग ठाणे यांचे न्यायालयात आरटीएस अपिल क्रमांक २६३/२०१८

....अपिलार्थी

यशवंत क. म्हसकर

(अपिलार्थी यांचे वकील)

...दावेदार

...उत्तरवादी

श्री. भरत राजाराम ठाकुर व इतर

महादेव भिका पाटील (मयत वारस) १/१) श्रीमती. सखुबाई महादेव पाटील व इतर ४) श्री. दयाभाई गोविंदभाई सुतारीया.,

रा-१ला मजला, रॉक्सी ओपेरा हाऊस, मुंबई-४००००४

८) मे. तन्वी इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपर्स प्रा.लि.

कार्यकारी संचालक श्रीमती. संगिता विजयकुमार वहणार, कृष्णा पॅलेस, साईधाम मंदिराजवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, कांदिवली (प) मुंबई-४००१०१ ...**सामनेवाले**

मा. तहसिलदार, ठाणे यांनी वारस फेरचौकशी-०२/२०१४ कामी दिनांक १५/१०/२०१८ रोजी दिलेल्या निकाला विरुध्द अपिलार्थी यांनी आपले में. कोर्टात आरटीएस अपिल क्रमांक २६३/२०१८ दाखल केले आहे. सदर अपिलाकामी मा. उपविभागीय अधिकारी, ठाणे यांनी सामनेवाले नंबर ४ व सामनेवाले

नंबर ८ यांस कोर्टामार्फत नोटीस पाठविली होती. परंतु सामनेवाले नंबर ४ व सामनेवाले नंबर ८ यांना नोटीसची बजावणी होत नसल्यामूळे मा. कोर्टाने जाहीर नोटीस प्रसिध्द करणेबाबत आदेश पारीत केले आहेत. सदर अपिलाची सुनावणी दिनांक ०८/०१/२०२१ रोजी सकाळी ११:00 वा. मा. उपविभागिय अधिकारी, ठाणे. दुसरा मजला, जिल्हाधिकारी, कार्यालय, ठाणे (प) येथे ठेवण्यात आलेली आहे. तरी तुम्ही अथवा तुमचे कायदेशीर प्रतिनिधी यांनी तुमचेकडे असलेल्या पुराव्यासह तुमचे लेखी म्हणणे अथवा लेखी युक्तीवाद सादर करावा.

जर तुम्ही अथवा तुमचे कायदेशीर प्रतिनिधी हजर राहीले नाहीत तर तुम्हास सदर अपिलाकामी काही एक सांगण्याचे नाही असे गृहित धरुन तुमचे गैरहजेरीत अपिलाची सुनावणी घेऊन गुणवत्तेवर निकाल देणेत येईल याची नोंद घ्यावी.

दिनांक : ३१/१२/२०२० पत्ताः १०२, १ला मजला, आदिनाथ को.ऑ.हौ.सो. कलेक्टर ऑफीस जवळ, कडवा गल्ली,ठाणे.(प) मो. ९८३३४४८५३०

> मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात सर्वसाधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण लवादी खटला क्र. एसके/एसएफ/८५ सन २०१०

> > निष्पादन अर्ज क्र. २०८ सन २०११४

संदरम फायनान्स लि. क्र. २१, पतुलोस रोड, चेन्नई- ६०० ००२.

२. हरमिंदर कौर ए. विजान, (मयत हमीदार अमरिक सिंग आय विजान

यांची पत्नी आणि कायदेशीर वारस) ३. मनप्रीत सिंग ए. विजान,

१. पायलट मुव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड

(मयत हमीदार अमरिक सिंग आय विजान यांचा मुलगा आणि कायदेशीर वारस)

उत्तरवादी क्र. १ ते ३ राहणार, फ्लॅट क्र. ५१ आणि ५२.

न्यू समीर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शहिलजा बिल्डिंग जवळ, पाली हिल्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई- ४०००५०.

ज्याअर्थी, ११ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या आदेशाला अनुसरून शेरिफानी फ्लॅट क्र. ५१ आणि ५२, न्यू समीर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शहिलजा बिल्डिंग जवळ, पाली हिल्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई- ४०००५० म्हणजेच येथे स्थित त्यांच्या स्थावर मिळकतीमधील वरील नावाचे उत्तरवादी क्र. २ आणि ३ यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि ए/६, गुरुकृपा टेरेस सीएचएस लि., ए. आर. चेंब्रकर मार्ग, चेंब्र पोलिस स्टेशनसमोर, मुंबई- ४०००७१ म्हणजेच येथे स्थित त्यांच्या स्थावर मिळकतीमधील वरील नावाचे उत्तरवादी क्र. २ आणि ३ यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध वरील नावाच्या दावेदारांसाठी जाहीर लिलावाने विकण्याचे निर्देश दिले आहेत.

वरील नावाच्या मिळकतीवर हक्क किंवा प्रभार, दावे असलेल्या सर्व व्यक्तींना (दावे समाविष्ट आणि जप्तीसाठी हरकत किंवा ती बाजूला काढण्यासाठी इच्छुक वगळून) सूचना याद्वारे देण्यात येते की, त्यांनी असे हक्क, दावे किंवा प्रभाराचे गंभीरपणे पृष्ठी केलेले किंवा शपथेवर प्रमाणित शपथपत्र सदर कार्यालयात ०४ फेब्रुवारी, २०२१ रोजी किंवा पूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. सदर दिनांक ०४ डिसेंबर, २०२०. सही/-



(एस. टी. कापसे) लेखा हाताळणारे कमिशनर उच्च न्यायालय, मुंबई खोली क्र. ५०५, ५०६, ५११, ५ वा मजला,

व्होक्हार्ड बिल्डिंग क्र. ५, जी. टी. हॉस्पिटल कंपाऊंड,

एल. टी. मार्ग पोलिस स्टेशनसमोर, मुंबई- ४००००१.

टीप: तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा सिमती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचेकडून पात्रता निकर्षानुसार तुम्हाला मोफत विधी सेवा उपलब्ध आहे आणि जर तुम्ही पात्र असल्यास व मोफत विधी सेवा घेऊ इच्छित

असल्यास आपण वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/ समितीशी संपर्क करू शकता.